

MASTER OF SOCIAL WORK (CBCS-2019 COURSE)
M.S.W. SEM-I : WINTER- 2022
SUBJECT : HRM&LW-1: ORGANISATIONAL BEHAVIOUR

Day : Thursday
Date : 3/11/2022

W-21358-2022

Time : 10:00 AM-01:00 PM
Max. Marks : 60

N.B.:

- 1) All Questions are COMPULSORY.
- 2) Answers to Both the sections should be written in SEPARATE answer book.

SECTION - I

Q.1) Write a short note on ANY TWO : (5 Marks X 2 = 10)

- a) Concepts of organizational behavior
संस्थात्मक वर्तनाची संकल्पना
- b) Human needs
मानवी गरजा
- c) Factors of motivation.
प्रेरणेचे घटक

Q.2) Answer the following ANY ONE : (10 Marks X 1 = 10)

- a) State the importance of organizational behavior in the perspective of employee discipline.
कर्मचा-यामधील शिस्तच्या दृष्टीकोनातून संस्थात्मक वर्तनाचे महत्व सांगा.
- b) Highlight the various initiatives of Management for employee job satisfaction.
कर्मचार्यांच्या कार्य समाधानासाठी व्यवस्थापनाच्या पुढाकारावर प्रकाश टाका.

Q.3) Answer the following ANY ONE : (10 Marks X 1 = 10)

- a) Highlight the various measures undertaken by management for attitude change of employees.
व्यवस्थापनाची कर्मचार्यांच्या दृष्टीकोन बदलासाठी राबवित असलेल्या विविध उपाय योजनावर प्रकाश टाका.
- b) Explain the various programs of management for increasing employees moral.
कर्मचार्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व्यवस्थापनाचे विविध उपक्रम स्पष्ट करा.

SECTION - II

Q.4) Write a short note on ANY TWO : (5 Marks X 2 = 10)

- a) Individual conflicts.
व्यक्तिगत संघर्ष.
- b) Counseling.
समूहदेशन
- c) Stages in group dynamics.
गट गतीशिलते मधील टप्पे.

Q.5) Answer the following ANY ONE : (10 Marks X 1 = 10)

- a) State the various conflict handling models and tactics.
संघर्ष हाताळण्याचे विविध मार्ग व युक्त्या सांगा.
- b) Discuss in detail the nature of Human problems in Industry.
उद्योगातील मानवी समस्यांच्या स्वरूपावर सविस्तर चर्चा करा.

Q.6) Answer the following ANY ONE : (10 Marks X 1 = 10)

- a) State the various problems of employees related to working conditions.
कार्यस्थितीशी निगडित कर्मचार्यांचे विविध समस्या विशद करा.
- b) Discuss the components of group dynamics.
गट गतीशिलतेच्या घटकावर चर्चा करा.
